

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी ४११ ०१८
 मा.महिला व बालकल्याण समिती
 कार्यपत्रिका क्रमांक ८
 सभावृत्तांत

दिनांक ९/१०/२०१३

वेळ - दुपारी २.०० वाजता

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.महिला व बालकल्याण समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक ९/१०/२०१३ रोजी दुपारी २.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

- १) मा. लोंढे शुभांगी संतोष - सभापती
- २) मा. तापकीर अनिता मच्छिंद्र
- ३) मा. सौ.बनसोडे शकुंतला काशिनाथ
- ४) मा.पालांडे सुजाता सुनिल
- ५) मा.नेटके सुमन राजेंद्र
- ६) मा.गोफणे अनुराधा देविदास
- ७) मा.थोरात वनिता एकनाथ
- ८) मा.भालेराव प्रतिभा ज्ञानेश्वर
- ९) मा.विमलताई सुरेश जगताप

याशिवाय मा.कुलकर्णी - सहा.आयुक्त, मा.गावडे - नगरसचिव, मा.जगताप - समाज विकास अधिकारी, मा.जगदाळे - सहा.प्रकल्प अधिकारी हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीप्रमाणे खालील ऐनवेळचा विषय सभा कामकाजात दाखल करून घेणेत आला -

विषय क्र. १) महिला सक्षमीकरणाच्या धोरणानुसार महिलांसाठी स्पर्धा व प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करणेबाबत...मा.सुमन नेटके, मा.वनिता थोरात यांचा प्रस्ताव.

दिनांक २५/०९/२०१३ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्र.७) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

सभा कामकाजात दाखल करून घेणेत आलेला विषय घेणेत आला -

ठराव क्रमांक - १५

विषय क्रमांक - १

दिनांक - ९/१०/२०१३

सुचक - मा.सुमन नेटके

अनुमोदक - मा.वनिता थोरात

संदर्भ:- मा.सुमन नेटके,मा.वनिता थोरात यांचा प्रस्ताव -

पिंपरी चिंचवड शहरातील महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी महापालिका वेगवेगळ्या योजना राबवित आहे. त्या अनुषंगाने महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे यासाठी व जे महिला बचत गट उत्कृष्ट काम करतात त्यांना प्रोत्साहन देणे व नविन महिला व बचत गटांना प्रेरणा मिळवून देण्यासाठी महिला बाल कल्याण व साप्ताहिक माझी सखी सोबती यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील महिला बचत गटांनी मागील वर्षभरात राबविलेले विविध यशस्वी उपक्रमांचे प्रदर्शन व स्पर्धा भरविण्यास या ठरावान्वये मान्यता देण्यात येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहीर केले.

(लॉडे शुभांगी संतोष)

सभापती

मा.महिला व बाल कल्याण समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी-४११ ०१८ नगरसचिव कार्यालय

क्रमांक - नस/४/कावि/९४४/२०१३

दिनांक - १०/ १० /२०१३



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - सर्व संबंधीत शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.